

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि / यु 3/442 22

टोकन क्र 41202200020263

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 23BTO16878600

अर्जदार यांनी दिनांक 15/11 / 2022 रोजी श्री/श्रीमती मिना के. मधेवाडी
पत्ता श्री. 9-839 शिर-पेठ 309 40015-2

मालमत्ता क्र. 23BTO16878600 (जुना क्र. 23/0531) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर
भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती मिना के. मधेवाडी
या नावाची नोंद असून मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ 2590 चौरस फूट

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राच्या तपशिल
खालीलप्रमाणे.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष 2021-22 करिता

② श्री. कपल के. शिवाजी व श्रीमती मिना के. मधेवाडी
यांचे दिलेली डि.

③ इतिमितीत पत्र पेशकश लेटर कोर्टीन. 62 दि. 04-08-22

④ पत्र पेशकश शिवाजी दिनांक 06-08-22

⑤ प्रतिज्ञापत्र

उपरोक्त कागदपत्रांमध्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाल करिता सादर


(लिपिक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनापा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर
वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही
संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र. 23BTO16878600
करिता श्री. मिना के. मधेवाडी अशी नोंद वर्ष 2021-22 पासून करणेसाठी शिफारस
करण्यात येत आहे


(कर निरीक्षक)

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रस्तावित

उप. कर निरीक्षक व सहायक


कर निरीक्षक व सहायक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	
Receipt No.	
Date	Sign



No. UMC:TD:UNIT- 3 : 442 :22
Register No. 41202200020263

Date 10/12/2022
Prop. No. 23BI:016878600

To,

Mrs. Meena K. Manghwani @ Maya Khushaldas Dhansinghani
Shop No. 839, Siru Chowk
Ulhasnagar- 421002

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Prop. No **23BI:016878600** of Mpl. Assessments Register.
Ref : Your Notice Dated: **15/11/2022**

Madam,

Your name has been entered in place of **Mr. Kamal K. Dhansinghani /Meena K. Manghwani** under Ward No. **23** Prop.No **23BI016878600** as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|---|-----------|---------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 12/62 | Dt 04/08/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Dhansh Dhari | No.----- | Dt 06/08/2022 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. 12/59 | Dt 04/08/2022 |

Release Deed

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

[Signature]